

ज्येष्ठ नागरिकांकरीता विरंगुळा केंद्र

ज्येष्ठ नागरिकांकरीता स्वतंत्र कक्ष -

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरी सुविधांची परिपुर्ती केली जात असतांनाच शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखमय व्हावे व त्यांच्या प्रती असलेली आदराची भावना अभिव्यक्त व्हावी या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे उभारणे व ज्येष्ठ नागरिकांसाठी मा. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे व ऐरोली या विभागात खालील ठिकाणी 20 विरंगुळा केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.

1	डॉ. हेगडेवार उद्यान, से. 1, सी.बी.डी. - दि असोसिएशन फॉर सिनिअर सिटिझन
2	कस्तुरबा उद्यान, से. 8, बेलापूर - सिनिअर सिटिझन वेलफेअर असोसिएशन
3	नागा गणा पाटील, से. 15, बेलापूर - संकल्प सिनियर वेलफेअर असोसिएशन
4	स्व. राजीव गांधी उद्यान, से. 44ए, नेरुळ - वात्सल्य ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था
5	राधा कृष्ण उद्यान, से. 25, नेरुळ - सिवुड्स - दारावे ज्येष्ठ नागरिक संस्था
6	उद्यान, से. 11, नेरुळ - ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान
7	चिंचोली तलाव, जुईनगर - ज्येष्ठ नागरिक संघ
8	गुरु नानक उद्यान, से. 19, नेरुळ - ज्येष्ठ नागरिक संघ
9	अण्णासाहेब पाटील उद्यान, से. 10, नेरुळ - अथर्व ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळ, सीवुड
10	मिनाताई ठाकरे उद्यान, से. 10ए, वाशी - नवी मुंबई सिनियर सिटिझन वेलफेअर असोसिएशन
11	वाशी - राजीव गांधी उद्यान, से. 29, वाशी - नवी मुंबई सिनियर सिटिझन वेलफेअर असोसिएशन
12	वीर सावरकर उद्यान, से. 8, वाशी - ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ
13	सुभाषचंद्र बोस उद्यान, जागृतेश्वर मंदिर, से. 2, वाशी - सिनिअर सिटिझन वेलफेअर फाऊंडेशन
14	वाशी से. 1, भू.क्र. 18 येथील विरंगुळा केंद्र - श्री गणेश ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठाण
15	कै. सिताराम मास्तर उद्यान, से. 7, सानपाडा - ज्येष्ठ नागरिक संघ
16	डी. आर. पाटील उद्यान, से. 20, तुर्भे - वरिष्ठ नागरिक सेवा संस्थान
17	भू. क्र. 8, सानपाडा - पामबीच (सोनखार) ज्येष्ठ नागरिक सेवा समिती
18	शांतीदूत महावीर उद्यान, से. 22, कोपरखैरणे - विठ्ठल रखुमाई ज्येष्ठ नागरिक धर्मदाय संस्था
19	चिंचवली उद्यान, से. 5, ऐरोली - चिंचवली उद्यान आदर्श ज्येष्ठ नागरिक संस्था
20	से. 14, भू.क्र.7, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र/ फिटनेस सेंटर, ऐरोली - ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, से. 14, ऐरोली

ज्येष्ठ नागरिकांकरीता विविध सोयी - सुविधा उपलब्ध करून देणे -

600 चौ. फूट आकाराच्या प्रशस्त व आकर्षक विरंगुळा केंद्र इमारती महापालिकेच्या माध्यमातून 20 ठिकाणी (त्यापैकी सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने 2 विरंगुळा केंद्रे) उभारण्यात आल्या असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या माहिती व मनोरंजनाकरीता कॅरम - बुद्धिबळ असे बैठे खेळ, वृत्तपत्रे नियतकालिके, दूरदर्शन संच, वजन मोजणी यंत्र, वाफ घेण्याचे इलेक्ट्रिक भांडे (steamer), शेकण्याची इलेक्ट्रीक बॅग आदी सुविधा फर्निचरसह पुरविण्यात आल्या आहेत. तसेच सदरची विरंगुळा केंद्रे ज्या उद्यानामध्ये बांधण्यात आलेली आहेत त्याच उद्यानामधून विद्युत व पाणीपुरवठा करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. या विरंगुळा केंद्राची देखभाल त्या विभागातील ज्येष्ठ नागरिक संघटनांकडे सोपविण्यात आली आहे.